

<b>Seat No.</b>	
---------------------	--

**M.A. (Semester – I) Examination, 2012**  
**PALI**

**Compulsory Paper : Milindapanha : Bahirakatha to NibanaVagga**  
**(2008 Pattern)**

Time : 3 Hours

Total Marks : 80

**Q. 1** Translate into English or Marathi any two.

**16**

कोणत्याही दोहोचे इंग्रजी अथवा मराठी मध्ये भाषांतर करा.

1. तं यथानुसूयते – अतिथ योनकानं नानापुटभेदनं सागलं नाम नगरं नदीपब्बतसोभितं रमणीयभूमिपदेसभागं आरामुच्यानोपवनतळाकपोक्खरणिसम्पन्नं नदीपब्बतवनरामणेयकं सुतवन्तनिमितं निहतपच्चतिथिकं पच्चामित्तानुपपीळितं विविधविचित्रदल्लहमटालकोट्ठकं वरपवरगोपुरं तोरणं गम्भीरपरिखापण्डरपाकारपरिक्खितन्तेपुरं। सुविभत्तवीथिचचरचतुक्कसिङ्घाटकं सुप्पसारितानेकविधवरभण्डपरिपूरितन्तरापणं विविधदानगगसतसमुपसोभितं हिमगिरिसिखरसङ्कासवरभवनसतसहस्रपटिमण्डितं गजहयरथपतिसमाकुलं अभिरूपनरनारिगणानुचरितं आकिण्णजनमनुस्सं पुथुखतियब्राह्मणवेस्ससुदं विविधसमणब्राह्मणसभाजन सङ्घटितं बहुविधविजावन्त नरचिर निसेवितं कासिककोटुम्बरिकादिनानाविधवत्थापणसम्पन्नं सुप्पसारितरुचिरबहुविधपुष्पकगन्धापणं गन्धगन्धितं आसीसनीयबहुरतनपरिपूरितं दिसामुखसुप्पसारितापणं सिङ्गारवाणिजगणानुचरितं कहापणरजतसुवर्णकंसपत्थरपरिपूरं पज्जोतमाननिधिनिकेतं पहूतधनधञ्जवित्तूपकरणं परिपुण्णकोसकोट्ठागारं बहूविधखज्जभोज्जलेयपेयसायनीयं उत्तरकुरुसङ्कासं सम्पन्नसस्सं आळकमन्दा विय देवपुरं।

2. अथ खो आयस्मा अस्सगुतो सककं देवानमिन्दं एतदवोच १‘अयं खो, महाराज, जम्बुदीपे सागलनगरे मिलिन्दो नाम राजा वितण्डवादी दुरासदो दुप्पसहो पुथुतित्थकरानं अग्गमक्खायति, सो भिक्खुसङ्घं उपसङ्कमित्वा दिट्ठिवादेन पञ्चं पुच्छित्या भिक्खुसङ्घं विहेठेती’ २ति। अथ खो सकको देवानमिन्दो आयस्मन्तं अस्सगुतं एतदवोच ३‘अयं खो, भन्ते, मिलिन्दो राजा इतो चुतो मनुस्सेसु उप्पन्नो, एसो खो, भन्ते, केतुमतिविमाने महासेनो नाम देवपुतो पटिवसति, सो पटिबलो तेन मिलिन्देन रञ्जा सद्दिं सल्लपितुं कड्खं पटिविनेतुं, तं देवपुतं याचिस्साम मनुस्सलोकूपपतिया’ ४ति। अथ खो सकको देवानमिन्दो भिक्खुसङ्घं पुरक्खत्या केतुमतिविमानं पविसित्वा महासेनं देवपुतं आलिङ्गित्वा एतदवोच ५‘याचति तं, मारिस, भिक्खुसङ्घो मनुस्सलोकूपपतिया’ ६ति। ७‘न मे, भन्ते, मनुस्सलोकेन्तथो कम्मबहुलेन, तिब्बो मनुस्सलोको, इधेवाहं, भन्ते, देवलोके उपरूपरूपपतिको हुत्वा



परिनिब्बायिस्सामी' 'ति। दुतियम्पि...पे... ततियम्पि खो सक्केन देवानमिन्देन याचितो महासेनो देवपुतो एवमाह 'न मे, भन्ते, मनुस्सलोकेनत्थो कम्मबहुलेन, तिब्बो मनुस्सलोको, इधेवाहं, भन्ते, देवलोके उपरूपरूपपतिको हुत्वा परिनिब्बायिस्सामी' 'ति।

3. 'भिष्यो ओपम्मं करोही' 'ति। 'तं किं मञ्ज्रसि, महाराज, या ता सन्ति सीहिनियोपि व्यग्नियोपि दीपिनियोपि कुकुरिनियोपि, किंनु ता कक्खळानि अटिठकानि मंसानि खादन्तीति? 'आम, भन्ते, खादन्ती' 'ति। 'किं पन तानि तासं कुच्छियं कोट्ठब्मन्तरगतानि विलयं गच्छन्ती' 'ति? 'आम, भन्ते, विलयं गच्छन्ती' 'ति। 'यो पन तासं कुच्छियं गद्भो, सोपि विलयं गच्छती' 'ति? 'न हि भन्ते' 'ति। 'केन कारणेना' 'ति? 'मञ्ज्रामि, भन्ते, कम्माधिकतेन न विलयं गच्छती' 'ति। 'एवमेव खो, महाराज, कम्माधिकतेन नेरयिका सत्ता अनेकानिपि वस्ससहस्सानि निरये पच्चमाना न विलयं गच्छन्ती' 'ति।

'भिष्यो ओपम्मं करोही' 'ति। 'तं किं मञ्ज्रसि, महाराज, या ता सन्ति योनकसुखुमालिनियोपि खतियसुखुमालिनियोपि ब्राह्मणसुखुमालिनियोपि गहपतिसुखुमालिनियोपि, किंनु ता कक्खळानि खज्जकानि मंसानि खादन्ती' 'ति? 'आम, भन्ते, खादन्ती' 'ति। 'किं पन तानि तासं कुच्छियं कोट्ठब्मन्तरगतानि विलयं गच्छन्ती' 'ति? 'आम, भन्ते, विलयं गच्छन्ती' 'ति। 'यो पन तासं कुच्छियं गद्भो सोपि विलयं गच्छती' 'ति? 'न हि भन्ते' 'ति। 'केन कारणेना' 'ति। 'मञ्ज्रामि, भन्ते, कम्माधिकतेन न विलयं गच्छती' 'ति। 'एवमेव खो, महाराज, कम्माधिकतेन नेरयिका सत्ता अनेकानिपि वस्ससहस्सानि निरये पच्चमाना न विलयं गच्छन्ति।

Q.2 Explain any four with reference to the context.

16

कोणतेही चार संसंदर्भ स्पष्ट करा.

1. "एवमेतस्स केवलस्स दुक्खक्खन्धस्स निरोधो होति, एवं खो, महाराज, निरोधो निब्बान" न्ति।
2. 'एवमेव खो, महाराज, सम्पत्ते काले वायामो अकिञ्चकरो भवति, पटिकच्चयेव वायामो किञ्चकरो भवति।
3. 'न सक्का, महाराज, लोणं तुलाय तुलयितुं, गरुभावो तुलाय तुलियती' 'ति।
4. 'भन्ते नागसेन, किंलक्खणं विज्ञाण' 'न्ति?



5. 'एवमेव खो, महाराज, नत्थि केचि सङ्खारा, ये अभवन्ता जायन्ति, भवन्ता येव खो सङ्खारा जायन्ती' ति।
6. थेरो आह 'धम्मचरियसमचरियतथा खो, महाराज, पब्बज्जा, सामञ्जफलं खो पन अम्हाकं परमत्थो' ति।

Q.3. Write a detail note on नामरूपएकतनानतपञ्चो OR ज्ञाणपञ्चापञ्चो.

16

नामरूपएकतनानतपञ्चो किंवा ज्ञाणपञ्चापञ्चो यावर सविस्तर टीप लिहा.

Q.4 Write a detailed note on Pannattipanho OR Nibbanavaggo.

16

पञ्चतिपञ्चो किंवा निब्बानवग्गो यावर टीप लिहा.

Q.5 Write notes on any two.

16

कोणत्याही दोन टीपा लिहा.

1. सीललक्खणपञ्चो
2. धम्मसन्ततिपञ्चो
3. चक्रखुविज्ञाणपञ्चो



<b>Seat No.</b>	
---------------------	--

**M.A. Pali (Semester – II) Examination, 2012**  
**Compulsory Paper : Pali Grammar : TRANSLATION AND COMPOSITION**  
**(2008 Pattern)**

Time : 3 Hours

Max. Marks :80

- |   |   |    |
|---|---|----|
| 1 | Explain the following aphorisms with illustrations. (any four)          | 20 |
|   | खालीलपैकी कोणत्याही चार सूत्रांचे सोदाहरण स्पष्टीकरण करा.               | २० |
|   | १. यमेदन्तस्सादेसो ।  |    |
|   | २. सरे कचि ।  |    |
|   | ३. सये च ।  |    |
|   | ४. अब्मो अभि ।  |    |
|   | ५. रक्खणत्थानमिच्छितं ।   |    |
|   | ६. कत्तरि च ।   |    |
|   | ७. यो कारेति स हेतु ।   |    |
| 2 | Explain following sandhi forms by quoting appropriate rules (any four). | 16 |
|   | पुढील संधीरूपांचे योग्य सूत्र उज्जृत करून स्पष्टीकरण करा. (कोणतीही चार) | १६ |
|   | १. नोपेति   |    |
|   | २. इच्छेत   |    |
|   | ३. मुनी चरे   |    |
|   | ४. तन्निव्युते  |    |
|   | ५. तासाहं   |    |
|   | ६. पुण्फसा  |    |
|   | ७. अभिज्ञितं  |    |
| 3 | Write short notes on any two.   | 8  |
|   | खालीलपैकी कोणत्याही दोहोवर टीपा लिहा.                                   | ८  |
|   | १. वग्ग   | ८  |
|   | २. कम्मपवचनीय   |    |
|   | ३. सम्पदान  |    |
| 4 | Answer in detail any one of the following.                              | 16 |
|   | पुढीलपैकी कोणत्याही एकाचे सविस्तर उत्तर द्या.                           | १६ |
|   | 1. Explain vowel sandhi with illustrations.                             |    |
|   | स्वरसंधीचे सोदाहरण स्पष्टीकरण करा.                                      | १६ |
|   | 2. Explain with illustrations the use of the <i>apādānakāraka</i> .     |    |
|   | अपादानकारक सोदाहरण स्पष्ट करा.  |    |



- 5 Write an essay in Pali on any one of the following in around 100 words. 10  
 खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर सुमारे १०० शब्दांमधे पाली भाषेत निबंध लिहा। १०
१. पालिभासा
  २. मम पियो गन्थो
  ३. अत्ता हि अत्तनो नाथो
- 6 Translate into Marathi or English any one of the following. 10  
 खालीलपैकी कोणत्याही एका उताऱ्याचे मराठी किंवा इंग्रजीमधे भाषांतर करा। १०
1. तेन खो पन समयेन राजगाहे नाळागिरि नाम हृत्थी चण्डो होति मनुस्सधातको । अथ खो देवदत्तो राजगाहे पविसित्वा हृत्थिसाळे गन्त्वा हृत्थिभण्डे एतदवोच । मयं खो भणे राजभातका नाम पटिबला नीचठानियं उच्चे ठाने उपेतुं भत्तं पि वेतनं पि वङ्घापेतुं । तेन हि भणे यदा समणो गोतमो इमं रच्छं पटिपन्नो होति तदा इमं नाळागिरि हृत्थिं मुञ्चित्वा इमं रच्छं पटिपादेथाति । एवं भन्तेति खो ते हृत्थिभण्डा देवदत्तसंस पचास्सोसुं । अथ खो भगवा पुञ्चणहसमयं निवासेत्वा पत्तचीवरं आदाय संबहुलेहि भिक्खूहि सर्दिं राजगाहे पिण्डाय पाविसि । अथ खो भगवा तं रच्छं पटिपन्नि । अद्सासुं खो ते हृत्थिभण्डा तं रच्छं पटिपन्न । दिस्वान नाळागिरि हृत्थिं मुञ्चित्वा तं रच्छं पटिपादेसुं । अद्सा खो नाळागिरि हृत्थी भगवन्तं दूरतोव आगच्छन्तं । दिस्वान सोणडं उस्सापेत्वा पहढुकण्णवालो येन भगवा तेन अभिधावि । अद्सासुं खो ते भिक्खू नाळागिरि हृत्थिं दूरतोव आगच्छन्तं । दिस्वान भगवन्तं एतदवोचुं – अवं भन्ते नाळागिरि हृत्थी चण्डो मनुस्सधातको इमं रच्छं पटिपन्नो ।
  2. भया नु मघवा सक्क दुब्बल्या नो तितिक्खवसि ।  
 सुणन्तो फरुसं वाचं सम्मुखा वेपचित्तिनोति ॥  
 नाहं भया न दुब्बल्या खमामि वेपचित्तिनो ।  
 कथं हि मादिसो विजू वालेन पटिसंयुजेति ॥  
 भिय्यो वाला पभिज्जेव्यु नो चस्स पटिसेधको ।  
 तस्मा भुसेन दण्डेन धीरो वालं निसेधयेति ॥  
 एतदेव अहं मझे वालस्स पटिसेधनं ।  
 परं सङ्कृपितं जत्वा नो सतो उपसम्मतीति ॥  
 एतदेव तितिक्खाय वज्रं पस्सामि वासव ।  
 यदा नं मञ्जती वालो भया म्यायं तितिक्खति ॥



[4202] – 161

Seat  
No.

**M.A. (Semester – I) Examination, 2012**  
**PALI**  
**Compulsory Paper : History of Pali Language and Literature**  
**(2008 Pattern)**

Time : 3 Hours

Max. Marks : 80

1. Discuss the etymological derivation of the word “Pali”. 16

पालि शब्दाच्या व्युत्पत्तिविषयी चर्चा करा.

OR/किंवा

Discuss the theories of the origin of the Pali Language.

पालि भाषेच्या उत्पत्ति विषयक सिद्धांतांची चर्चा करा.

2. Write in detail on life and work of Buddhadatta. 16

बुद्धदत्ताचे जीवन आणि कार्य याविषयी सविस्तर लिहा.

OR/किंवा

Write in detail on life and work of Buddhaghosa.

बुद्धघोषाचे जीवन आणि कार्य याविषयी सविस्तर लिहा.

3. Discuss the subject matter, importance and the period of ‘Petakopadesa’. 16

‘पेटकोपदेस’ या ग्रंथाची विषय वस्तु, महत्त्व व काळ याविषयी चर्चा करा.

OR/किंवा

Discuss the subject matter, importance and the period of “Milindapanha”.

‘मिलिन्दपञ्च’ या ग्रंथाची विषय वस्तू, महत्त्व आणि काळ याविषयी चर्चा करा.

P.T.O.



4. Evaluate critically **any one** of the following :

16

खालिलपैकी कोणत्याही एकाचे चिकित्सक परीक्षण करा :

1) Pali Atthakatha Literature.

पालि अट्ठकथा साहित्य.

2) Pali Vamsa Literature.

पालि वंस साहित्य.

5. Write an essay on the grammatical traditions in Pali Language.

16

पालि भाषेतील व्याकरण परंपराविषयी निबंध लिहा.

OR/किंवा

Write an essay on the Lexicographical works in Pali Language.

पालि भाषेतील कोषग्रंथ यावर निबंध लिहा.

---



[4202] – 162

**Seat  
No.**

**M.A. (Semester – I) Examination, 2012**  
**PALI**  
**Compulsory Paper : Sutta Literature**  
**Dhammapada and Suttanipāta**  
**(2008 Pattern)**

Time : 3 Hours

Max. Marks :80

Q. 1. Translate into English or Marathi any One from each section.

16.

प्रत्येक विभागातील कोणत्याही एकाचे इंग्रजी किंवा मराठीत भाषांतर करा.

PART-A

A) अप्पमादो अमतपदं, पमादो मन्त्रुनो पदं।  
 अप्पमत्ता न मीयन्ति, ये पमत्ता यथा भत्ता॥

एवं विसेसतो जत्वा, अप्पमादृभिः पण्डिता।  
 अप्पमादे पमोदन्ति, अरियानं गोचरे रता॥

ते ज्ञायिनो साततिका, निष्ठ्वं दृ॒हपरब्बकमा।  
 फुसन्ति धीरा निव्वानं, योगक्खेभं अनुत्तरं॥

Appumādo amatapadamp, pamādo maccuno padamp;  
 Appamattā na miyanti, ye pamattā yathā matā.

Evamp visesato nñatvā, appamādamhi paññitā;  
 Appamāde pamodanti, ariyānarpī gocare ratā.

Te jhāyino sätatikā, niceañ dañhapparakkamā;  
 Phusanti dhīrā nibbānañ, yogakkhemāñ anuttarañ.

B) दुन्निग्गहस्स लहुनो, यत्थकामनिपातिनो।  
 चित्तस्स दमथा साधु, चित्त दन्ते सुखावह॥

सद्गुदसं सुनिपुणं, यत्थकामनिपातिनं।  
 चित्तं रक्खेद मेधावी, चित्तं गुर्तं सुखावह॥

P.T.O.



दूरज्ञम् एकचरं , असरीरं गुहासयं।  
ये चित्तं संयमेद्यन्ति, मोक्षन्ति मारदन्धना॥

Dunniggahassa lahumo, yathakāmanipātino;  
Cittassa damatho sādhu, cittarūpa dantāpā sukhāvahaṇi.

Sududdasāpā sunipūjāpā, yathakāmanipātinaṁ;  
Cittāpā rakkhetha medhāvī, cittāpā guttarūpa sukhāvahāpā.

Dūraṅgamaṇiḥ ekacaraṇiḥ, asaṅkram guhāsayāpā;  
Ye cittāpā sarpyamessanti, mokkhanti mārabandhanā.

#### PART-B

- A) गोपी मम अस्तवा जल्पेला, (इति धनियो गोपो)  
दीघरत्तं संवासिया मनापा।  
तस्मा न सुणामि किञ्चित् पापं, अथ चे पत्थयसी पवस्स देव'' ॥

नित्तं मम अस्तवं विमुत्तं, (इति भगवा)  
दीघरत्तं परिभावितं सुटन्ते।  
पापं पन मे न विज्ञाति, अथ चे पत्थयसी पवस्स देव'' ॥

Gopī mama assavā alolā, (iti dhaniyo gopo)  
Dīgharattāpā samvāsiyā manāpā;  
Tassā na suñāmī kiñci pāpā, atha ce patthayasi pavassa deva''.

Cittāpā mama assavāpā vimuttāpā, (iti bhagavā)  
Dīgharattāpā paribhāvitāpā sudantāpā;  
Pāpāpā pana me na vijjati, atha ce patthayasi pavassa deva''.

- B) चातुर्हिसो अप्पटिघो च होति, सन्तुरसमानो इतरीतरेन।  
परिस्सयानं सहिता अछम्भी, एको चरे खगविसाणकप्पो॥

तुरसङ्क्षेपा पब्बजितापि एके, अथो गहट्टा घरमावसन्ता।  
अप्पोस्सुक्को परपुत्तेभु दुल्वा, एको चरे खगविसाणकप्पो॥

Cātuddiso appatīgho ca hoti, santussamāno itarītarena;  
Parissayānāpā sahitā achambhī, eko care khaggavisāṇakappo.

Dussaṅgahā pabbajitāpi eke, atho gahaṭṭhā gharamāvasantā;  
Apposukko paraputtesu hutvā, eko care khaggavisāṇakappo.



Q. 2. Translate into English or Marathi any Two from each section.

प्रत्येक विभागातील कोणत्याही दोहोरे हिंगजी किंवा मराठीत भाषांतर करा.

16.

## PART-A

- A) ते ज्ञायिनो साततिका, निरुचं दृष्टपरकमा।  
कुसन्ति धीरा निब्बानं, योगक्खेमं अनुत्तरं॥

Te jhāyino sātatikā, niccaṃ dṛṣṭaparakkamā;  
Phusanti dhīrā nibbānam, yogakkhemam anutaram.

- B) अकोचिंचु मं अवधि मं, अजिनि मं अहासि मे।  
ये च तं नुपनश्छन्ति, येरं तेसूपसम्मति॥
- Akkocchi maṃ avadhi maṃ, ajini maṃ ahāsi me;  
Ye ca tam nupanayhanti, veraṇi tesūpasammati.
- C) दूराङ्गमं एकन्वरं, असरीरं गुहासयं।  
ये चित्तं संघमेस्सन्ति, मोक्षन्ति भारवन्धनं॥
- Dūraṅgamaṃ ekacaraṇi, asarīraṃ guhāsayam;  
Ye cittam saṃghameśanti, mokkhanti mārabandhanā.

## PART B

- A) सद्ग बीजं तपो दुहि, पञ्चा मे युगनङ्गलं।  
हिरी ईस्ता-मनो योत्तं, सति मे फालपाचनं॥

Saddhā bijam tapo vujhi, paññā me yuganaṅgalam;  
Hirī tsā mano yottam, sati me phālapācanam.

- B) सचे लभेथ निपकं सहायं, सर्वं चरं साधुविहारिधीरं।  
अभिभुव्य सब्बानि परिस्सयानि, चरेय्य तेनतमनो सतीमा॥
- Sacca labhetha nipakaṇi sahāyam, saddhiṇi caram sādhuvihāridhīraṇ;

Abhibhuyya sabbāni parissayāni, careyya tenattamano satīmā.

- C) सोचति पुत्तेहि पुत्तिमा, (इति भगवा) गोपियो गोहि तथेव सोचति।  
उपधी हि नररस सोचना, न हि सो सोचति यो निरूपधी ति॥
- “Socati puitehi puttīmā, (iti bhagavā) Gopiyo gohi tatheva socati;  
Upadhi hi narassa socanā, na hi so socati yo nirūpadhi”ti.

Q.3. Write a short note on any One from each section

16

प्रत्येक विभागातील कोणत्याही एकावर टीप लिहा.

## PART A

- A) यमकवग्ग  
Yamakavagga
- B) सम्मापनिहितं चित्तं  
Sammāpanihitam, Cittam

## PART B

- A) खुद्दकनिकाय  
Khuddakanikāya
- B) मार सेना  
Māra Senā

Q. 4. Attempt any One of the following.

16.

खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर द्या.

- A) Write a detailed note on 'Pupphavagga'.  
पुफ्फवग्गावर रायिररार टीप लिहा.
- B) Write a detailed note on 'Cittavagga'.  
चित्तवग्गावर सविस्तर टीप लिहा.

Q. 5. Attempt any One of the following.

16.

खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर द्या.

- A) Write a detailed note on 'Vasalasutta'.  
वसलसुत्तावर सविस्तर टीप लिहा.
- B) What do you mean by the term 'Sutta' and 'Nipāta'. Write in detail about Suttanipāta.  
'सुत्त' व 'निपात' यांचा अर्थ काय ? सुत्तनिपाताबद्दल सविस्तर लिहा.

<b>Seat No.</b>	
---------------------	--

**M.A. (Semester – I) Examination, 2012**  
**PALI**  
**Compulsory Paper : Vinaya Literature (Mahāvagga)**  
**(2008 Pattern)**

Time : 3 Hours

Max. Marks : 80

Q. 1. Translate **any two** of the following into English or Marathi. (16)

प्र. १. खालीलपैकी कोणत्याही दोन उताच्याचे इंग्रजी किंवा मराठीत भाषांतर करा.

1) अथ खो भगवतो एतदहोसि - “महाजानियो खो आळारो कालामो; सचे हि सो इमं धम्मं सुणेय्य, खिप्पमेव आजानेय्या”ति। अथ खो भगवतो एतदहोसि - “कस्स नु खो अहं पठमं धम्मं देसेय्यं? को इमं धम्मं खिप्पमेव आजानिस्सती”ति? अथ खो भगवतो एतदहोसि - “अयं खो उदको रामपुत्रो पण्डितो ब्यतो मेधावी दीघरतं अप्परजक्खजातिको; यन्नूनाहं उदकस्स रामपुत्रस्स पठमं धम्मं देसेय्यं, सो इमं धम्मं खिप्पमेव आजानिस्सती”ति। अथ खो अन्तरहिता देवता भगवतो आरोचेसि - “अभिदोसकालङ्कतो, भन्ते, उदको रामपुत्रो”ति। भगवतोपि खो ज्ञाणं उदपादि - “अभिदोसकालङ्कतो उदको रामपुत्रो”ति। अथ खो भगवतो एतदहोसि - “महाजानियो खो उदको रामपुत्रो; सचे हि सो इमं धम्मं सुणेय्य, खिप्पमेव आजानेय्या”ति।

2) अथ खो भगवा सत्ताहस्स अच्ययेन तम्हा समाधिम्हा वुड्हित्वा राजायतनमूला येन अजपालनिग्रोधो तेनुपसङ्कमि। तत्र सुं भगवा अजपालनिग्रोधमूले विहरति। अथ खो भगवतो रहोगतस्स पटिसल्लीनस्स एवं चेतसो परिवितक्को उदपादि - “अधिगतो खो म्यायं धम्मो गम्भीरो दुद्दसो दुरनुबोधो सन्तो पणीतो अतक्कावचरो निपुणो पण्डितवेदनीयो। आलयरामा खो पनायं पजा आलयरता आलयसम्मुदिता। आलयरामाय खो पन पजाय आलयरताय आलयसम्मुदिताय दुद्दसं इदं ठानं यदिदं इदप्पच्ययतापअच्चसमुप्पादो; इदम्पि खो ठानं सुदुद्दसं यदिदं सब्बसङ्खारसमथो सब्बूपधिपटिनिस्सग्गो तण्हाक्खयो विरागो निरोधो निब्बानं। अहञ्चेव खो पन धम्मं देसेय्यं, परे च मे न आजानेय्युं, सो ममस्स किलमथो, सा ममस्स विहेसा”ति। अपिस्सु भगवन्तं इमा अनच्छरिया गाथायो पटिभंसु पुळ्बे अस्सुतपुळ्बा।

3) तेन खो पन समयेन तिंसमता भद्रवग्गिया सहायका सपजापतिका तस्मिं वनसण्डे परिचारेन्ति। एकस्स पजापति नाहोसि; तस्स अत्थाय वेसी आनीता अहोसि। अथ खो सा वेसी तेसु पमतेसु परिचारेन्तेसु भण्डं आदाय पलायित्थ। अथ खो ते सहायका सहायकस्स वेय्यावच्चं करोन्ता, तं



इत्थिं गवेसन्ता, तं वनसण्डं आहिणन्ता अद्वसंसु भगवन्तं अञ्जतरस्मिं रुक्खमूले निसिन्नं। दिस्वान येन भगवा तेनुपसङ्कमिंसु, उपसङ्कमित्वा भगवन्तं एतदवोचुं - "अपि, भन्ते, भगवा एकं इत्थिं पस्सेच्या"ति? "किं पन वो, कुमारा, इत्थिया"ति? "इधं मयं, भन्ते, तिसमता भद्रवग्गिया सहायका सपजापतिका इमस्मिं वनसण्डे परिचारिम्हा। एकस्स पजापति नाहोसि; तस्स अत्थाय वेसी आनीता अहोसि। अथ खो सा, भन्ते, वेसी अम्हेसु पमतेसु परिचारेन्तेसु भण्डं आदाय पलायित्थ। ते मयं, भन्ते, सहायका सहायकस्स वेच्यावच्चं करोन्ता, तं इत्थिं गवेसन्ता, इमं वनसण्डं आहिणडामा"ति।

**Q. 2 Explain with reference to context. (Any four)**

(16)

प्र. 2. संदर्भसहित स्पष्टीकरण करा. (कोणत्याही चारांचे)

१. एतं मे सावकयुगं, भविस्सति अगगं भवयुगान्ति ॥
२. यदा हवे पातुभवन्ति धम्मा।  
आतापिनो ज्ञायतो ब्राह्मणम्स ।  
विधूपयं तिड्डति मारसेनं ।  
सृग्योव ओभासयमन्तलिकव्वन्ति ॥
३. यथा यथा खो भगवा पञ्चवग्गिये भिक्खू उपसङ्कर्मान, नथा नथा पञ्चवग्गिया भिक्खू नासकिंवसु सकाय कर्नि काय सण्ठातुं ।
४. सोव लोके पठमं उपासको अहोसि तेवाचिको ।
५. सुखो विवेको नुद्धम्स, सुतधम्मम्स पम्सतो ।  
अव्यापज्जं सुखं लोके, पाणभूतेसु संयमो ॥
६. देसस्सु भगवा धम्मं ।  
अञ्जातारो भविस्सन्तीति ॥
७. अयं ते, कस्यप, नागो परियादिनो अस्त तेजसा तेजो"ति ।

**Q. 3. Answer in detail any one of the following.**

(16)

प्र. 3. खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा.

Analyse critically four weeks after the Buddha's enlightenment.  
बुद्धांच्या बोधिप्राप्तीनंतरच्या चार आठवड्यांचे विश्लेषण करा.

OR

Explain in detail the doctrine of non-self in accordance with the Anattalakkhanasutta.

अनत्तलक्खणसुत्ताच्या आधारे अनात्मतेचा सिद्धांत स्पष्ट करा.



**Q. 4 Answer in detail any one of the following. (16)**

प्र. ४. खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा.

Explain the composition of the Vinayapitaka.

विनयपिटकाची रचना स्पष्ट करा.

OR

Analyse critically the Buddha's encounter with Kassapa Jatila.

कस्सपजटिलाशी झालेल्या बुद्धांच्या भेटीचे विश्लेषण करा.

**Q. 5 Write detailed notes on any two of the following. (16)**

प्र. ५. खालीलपैकी कोणत्याही दोहोंवर सविस्तर टीपा लिहा.

१. सारिपुत्तमोग्लानपबज्जा

२. अरियो अङ्गजिको मग्गो

३. पब्बञ्जुपसंपदा



<b>Seat No.</b>
---------------------

**M.A. (Semester – II) Examination, 2012  
PALI**

**Compulsory Paper : Sutta Literature (दीयनिकाय ए मज्जिमनिकाय)  
(2008 Pattern)**

Time : 3 Hours

Marks : 80

**1. Translate into English or Marathi (any two) :**

**16**

इंग्रजी किंवा मराठीमध्ये भाषांतर करा (कोणतेही दोन) :

1) एकं समयं भगवा अन्तरा च राजगहं अन्तरा च नाळन्दं अध्दानमग्गपटिपन्नो होति महता भिक्खुसङ्घेन सद्धिं पश्चमत्तेहि भिक्खुसतेहि । सुप्पियोपि खो परिब्बाजको अन्तरा च राजगहं अन्तरा च नाळन्दं अध्दानमग्गपटिपन्नो होति सद्धिं अन्तेवासिना ब्रह्मदत्तेन माणवेन । तत्र सुदं सुप्पियो परिब्बाजको अनेकपरियायेन बुध्दस्स अवण्णं भासति, धम्मस्स अवण्णं भासति, सङ्घस्स अवण्णं भासति; सुप्पियस्स पन परिब्बाजकस्स अन्तेवासी ब्रह्मदत्तो माणवो अनेकपरियायेन बुध्दस्स वण्णं भासति, धम्मस्स वण्णं भासति, सङ्घस्स वण्णं भासति । इतिह ते उभो आचारियन्तेवासी अञ्जमञ्जस्स उजुविपच्चनीकवादा भगवन्तं पिण्डितो पिण्डितो अनुबन्धा होन्ति भिक्खुसङ्घश्च ।

2) तेन खो पन समयेन जीवको कोमारभच्चो रञ्जो मागधस्य अजातसत्तुस्स वेदेहिपुत्तस्स अविदूरे तुण्हीभूतो निसिन्नो होति । अथ खो राजा मागधो अजातसत्तु वेदेहिपुत्तो जीवकं कोमारभच्चं एतदवोच - “त्वं पन, सम्म, जीवक, किं तुण्ही” ति ? “अयं, देव, भगवा अरहं सम्मासम्बुध्दो अम्हाकं अम्बवने विहरति महता भिक्खुसङ्घेन सद्धिं अड्ढतेलसेहि भिक्खुसतेहि । तं खो पन भगवन्तं एवं कल्याणो कित्तिसद्वो अलभुगतो - ‘इतिपि सो अरहा सम्मासम्बुध्दो विज्ञाचरणसम्पन्नो सुगतो लोकविदू अनुत्तरो पुरिसदम्मसारथि सत्था देवमनुस्सानं बुध्दो भगवा’ ति । तं देवों भगवन्तं पयिरुपासतु । अप्पेव नाम देवस्स भगवन्तं पयिरुपासतो चित्तं पसीदेय्या’ ति ।



3) “कथश्च, भिक्खवे, भिक्खु काये कायानुपस्सी विहरति ? इधं भिक्खवे, भिक्खु अरञ्जगतो वा रुक्खमूलगतो वा सुञ्जागारगतो वा निसीदति, पल्लङ्कं आभुजित्वा, उजुं कायं पणिधाय, परिमुखं सतिं उपटुपेत्वा । सो सतो व अस्ससति, सतो व पस्ससति । दीघं वा अस्ससन्तो ‘दीघं अस्ससामी’ ति पजानाति, दीघं वा पस्ससन्तो’ दीघं पस्ससामी’ ति पजानाति, रस्सं वा अस्ससन्तो ‘रस्सं अस्ससामी’ ति पजानाति, रस्सं वा पस्ससन्तो’ रस्सं पस्ससामी’ ति पजानाति, ‘सब्बकायपटिसंवेदी अस्ससिस्सामी’ ति सिक्खति, ‘सब्बकायपटिसंवेदी पस्ससिस्सामी’ ति सिक्खति, ‘पस्सम्भयं कायसङ्खारं अस्ससिस्सामी’ ति सिक्खति, ‘पस्सम्भयं कायसङ्खारं पस्ससिस्सामी’ ति सिक्खति ।

2. Explain with reference to the context (any four) :

16

संदर्भसहित स्पष्ट करा (कोणतेही चार) :

- 1) “कथश्च पन, भिक्खवे, भिक्खु वेदनासु वेदनानुपस्सी विहरति ?
- 2) “जानतो अहं, भिक्खवे, पस्सतो आसवानं खयं वदामि, नो अजानतो नो अपस्सतो ।
- 3) “ मा भायि, महाराज, मा भायि, महाराज ।
- 4) रूपी अत्ता होति अरोगो परं मरणा सञ्जी’ ति न पञ्चपेन्ति ।
- 5) इत्थेके सतो सत्तस्स उच्छेदं विनासं विभवं पञ्चपेन्ति ।

3. What is Brahmajāla ? Explain in detail the Sāsvatāvāda.

16

ब्रह्मजाल काय आहे ? सप्तसतवाद सविस्तर स्पष्ट करा.

OR/किंवा

What is Sāmaññaphala ? Explain in detail Pūrṇakassapavāda .

सामञ्जफल काय आहे ? पुरणकस्सपवाद सविस्तर स्पष्ट करा.



4. Write short notes (**any two**) : 16

संक्षिप्त टीपा लिहा (कोणतेही दोन) :

- 1) मक्खलिगोसालवाद
- 2) एकायन
- 3) उच्छेदवाद.

5. Critically appreciate the Ajitakesakambalavāda. 16

अजितकेसकम्बलवादाचे चिकित्सक परीक्षण करा.

**OR/किंवा**

Give an account of the Aparantakappikā .

अपरन्तकप्पिकाचे सविस्तर वर्णन करा.





<b>Seat No.</b>	
---------------------	--

**M.A. (Semester – II) Examination, 2012**  
**PALI**  
**Compulsory Paper : Vinaya Literature (Cullavagga)**  
**(2008 Pattern)**

Time : 3 Hours

Max. Marks : 80

(प्रश्न. १) इंग्रजी किंवा मराठीत भाषांतर करा (कोणतेही दोन) (२०)

(Q. 1) Translate the following into English or Marathi. (any two) (20)

1) अथ खो सारिपुतमोग्गल्लानप्पमुखो भिक्खुसङ्घो कीटागिरिं गन्त्वा अस्सजिपुनब्बसुकानं भिक्खूनं कीटागिरिस्मा पब्बाजनीयकम्मं अकासि – न अस्सजिपुनब्बसुकेहि भिक्खूहि कीटागिरिस्मिं वत्थब्बन्ति। ते सङ्घेन पब्बाजनीयकम्मकता न सम्मा वत्तन्ति, न लोमं पातेन्ति, न नेत्थारं वत्तन्ति; न भिक्खू खमापेन्ति, अक्कोसन्ति, परिभासन्ति; छन्दगामिता दोसगामिता मोहगामिता भयगामिता पापेन्ति; पक्कमन्तिपि, विभ्वमन्तिपि। ये ते भिक्खू अप्पिच्छा...पे... ते उज्ज्ञायन्ति खिय्यन्ति विपाचेन्ति – “कथञ्जि नाम अस्सजिपुनब्बसुका भिक्खू सङ्घेन पब्बाजनीयकम्मकता न सम्मा वत्तिस्सन्ति, न लोमं पातेस्सन्ति, न नेत्थारं वत्तिस्सन्ति; न भिक्खू खमापेस्सन्ति, अक्कोसिस्सन्ति, परिभासिस्सन्ति; छन्दगामिता दोसगामिता मोहगामिता भयगामिता पापेस्सन्ति; पक्कमिस्सन्तिपि, विभ्वमिस्सन्तिपि”ति। अथ खो ते भिक्खू भगवतो एतमत्थं आरोचेसुं।

atha kho sāriputtamoggallānappamukho bhikkhusaṅgho kīṭāgirim gantvā assajipunabbasukānaṁ bhikkhūnaṁ kīṭāgirismā pabbājanīyakammaM akāsi – na assajipunabbasukehi bhikkhūhi kīṭāgirismiṁ vatthabbanti. te saṅghena pabbājanīyakammakatā na sammā vattanti, na lomaṁ pātentī, na netthāraṁ vattanti; na bhikkhū khamāpentī, akkosanti, paribhāsanti; chandagāmitā dosagāmitā mohagāmitā bhayagāmitā pāpentī; pakkamantipi, vibbhāmantipi. ye te bhikkhū appicchā...pe... te ujjhāyanti khiyyanti vīpācenti – “kathañhi nāma assajipunabbasukā bhikkhū saṅghena pabbājanīyakammakatā na sammā vattissanti, na lomaṁ pātessanti, na netthāraṁ vattissanti; na bhikkhū



khamāpessanti, akkosissanti, paribhāsissanti; chandagāmitā dosagāmitā mohagāmitā bhayagāmitā pāpessanti; pakkamissantipi, vibbhamissantipi”ti. atha kho te bhikkhū bhagavato etam atthaṁ ārocesum.

2) अथ खो आयस्मा आनन्दो येन भगवा तेनुपसङ्कमि, उपसङ्कमित्वा भगवन्तं अभिवादेत्वा एकमन्तं निसीदि। एकमन्तं निसिन्नो खो आयस्मा आनन्दो भगवन्तं एतदवोच - ‘‘एसा, भन्ते, महापजापति गोतमी सूनेहि पादेहि रजोकिण्णेन गतेन दुख्खी दुर्मना अस्सुमुखी रुदमाना बहिद्वारकोट्ठके ठिता - न भगवा अनुजानाति मातुगामस्स तथागतप्पवेदिते धम्मविनये अगारस्मा अनगारियं पब्बज्जन्ति। साधु, भन्ते, लभेय्य मातुगामो तथागतप्पवेदिते धम्मविनये अगारस्मा अनगारियं पब्बज्ज’’न्ति। ‘‘अलं, आनन्द, मा ते रुच्चिं मातुगामस्स तथागतप्पवेदिते धम्मविनये अगारस्मा अनगारियं पब्बज्जा’’ति। दुतियम्पि खो...पे... ततियम्पि खो आयस्मा आनन्दो भगवन्तं एतदवोच - ‘‘साधु, भन्ते, लभेय्य मातुगामो तथागतप्पवेदिते धम्मविनये अगारस्मा अनगारियं पब्बज्ज’’न्ति। ‘‘अलं, आनन्द, मा ते रुच्चिं मातुगामस्स तथागतप्पवेदिते धम्मविनये अगारस्मा अनगारियं पब्बज्जा’’ति।

atha kho āyasmā ānando yena bhagavā tenupasaṅkami, upasaṅkamitvā bhagavantaṁ abhivādetvā ekamantaṁ nisīdi. ekamantaṁ nisinno kho āyasmā ānando bhagavantaṁ etadavoca – “esā, bhante, mahāpajāpati gotamī sūnehi pādehi rajokiṇṇena gattena dukkhī dummanā assumukhī rudamānā bahidvārakoṭṭhake ṛhitā – na bhagavā anujānāti mātugāmassa tathāgatappavedite dhammavinaye agārasmā anagāriyaṁ pabbajjanti. Sādhu, bhante, labheyya mātugāmo tathāgatappavedite dhammavinaye agārasmā anagāriyaṁ pabbajja”nti. “alam, ānanda, mā te rucci mātugāmassa tathāgatappavedite dhammavinaye agārasmā anagāriyaṁ pabbajjā”ti. dutiyampi kho...pe... tatiyampi kho āyasmā ānando bhagavantaṁ etadavoca – “sādhu, bhante, labheyya mātugāmo tathāgatappavedite dhammavinaye agārasmā anagāriyaṁ pabbajja”nti. “alam, ānanda, mā te rucci mātugāmassa tathāgatappavedite dhammavinaye agārasmā anagāriyaṁ pabbajjā”ti.

3) तेन खो पन समयेन उप्पलवण्णाय भिक्खुनिया अन्तेवासिनी भिक्खुनी सत्त वस्सानि भगवन्तं अनुबन्धा होति विनयं परियापुणन्ती। तस्सा मुट्ठस्सतिनिया गहितो गहितो मुस्सति। अस्सोसि खो सा भिक्खुनी - ‘‘भगवा किर सावत्थं गन्तुकामो’’ति। अथ खो तस्सा भिक्खुनिया एतदहोसि - ‘‘अहं खो सत्त वस्सानि भगवन्तं अनुबन्धं विनयं परियापुणन्ती। तस्सा मे



मुट्ठस्सतिनिया गहितो गहितो मुस्सति। दुक्करं खो पन मातुगामेन यावजीवं सत्थारं अनुबन्धितुं। कथं नु खो मया पटिपञ्जितव्वं नित? अथ खो सा भिक्खुनी भिक्खुनीनं एतमत्थं आरोचेसि। भिक्खुनियो भिक्खूनं एतमत्थं आरोचेसुं। भिक्खू भगवतो एतमत्थं आरोचेसुं। ‘‘अनुजानामि, भिक्खवे, भिक्खूहि भिक्खुनीनं विनयं वाचेतु’’ नित।

tena kho pana samayena uppalavaṇṇāya bhikkhuniyā antevāsinī bhikkhunī satta vassāni bhagavantaṁ anubandhā hoti vinayaṁ pariyāpuṇantī. tassā muṭṭhassatiniyā gahito gahito mussati. assosi kho sā bhikkhunī – “bhagavā kira sāvatthim gantukāmo”ti. atha kho tassā bhikkhuniyā etad ahosi – “ahaṁ kho satta vassāni bhagavantaṁ anubandhiṁ vinayaṁ pariyāpuṇantī. tassā me muṭṭhassatiniyā gahito gahito mussati. dukkaraṁ kho pana mātugāmena yāvajīvaṁ satthāraṁ anubandhitūpi. kathaṁ nu kho mayā paṭipajjitattha”nti? atha kho sā bhikkhunī bhikkhunīnaṁ etam atthāpi ārocesi. bhikkhuniyo bhikkhūnaṁ etam atthāpi ārocesuṁ. bhikkhū bhagavato etam atthāpi ārocesuṁ. “anujānāmi, bhikkhave, bhikkhūhi bhikkhunīnaṁ vinayaṁ vācetu”nti.

(प्रश्न. २) संदर्भसिहित स्पष्टीकरण करा (कोणतेही तीन)

(१५)

(Q. 2) Give reference to context. (any three)

(15)

1) ‘‘यदग्नेन, आनन्द, महापजापतिया गोतमिया अट्ठ गरुधम्मा पटिगग्निता, तदेव सा उपसम्पन्ना’’ति।

“yadaggena, ānanda, mahāpajāpatiyā gotamiyā aṭṭha garudhammā paṭiggahitā, tadeva sā upasampannā”ti.

2) ‘‘कतं सङ्घेन पण्डुकलोहितकानं भिक्खूनं तज्जनीयकम्मं। खमति सङ्घस्स, तस्मा तुण्ही, एवमेतं धारयामी’’ति।

“kataṁ saṅghena paṇḍukalohitakānaṁ bhikkhūnaṁ tajjanīyakammaṁ. khamaṭi saṅghassa, tasmā tuṇhī, evam etam dhārayāmī”ti.

3) तेन खो पन समयेन आयस्मा सेव्यसको बालो होति अब्यतो आपत्तिबहुलो अनपदानो; गिहिसंसट्ठो विहरति अननुलोभिकेहि गिहिसंसग्गेहि; अपिस्सु भिक्खू पकता परिवासं देन्ता मूलाय पटिकस्सन्ता मानतं देन्ता अब्मेन्ता।



tena kho pana samayena āyasmā seyyasako bālo hoti abyatto āpattibahulo anapadāno; gihisamṣaṭho viharati ananulomikehi gihisamṣaggehi; apissu bhikkhū pakatā parivāsam̄ dentā mūlāya paṭikassantā mānattam̄ dentā abbhentā.

4) तेन खो पन समयेन कतकम्मा भिक्खुनियो रथिकायपि व्यूहेपि सिङ्घाटकेपि भिक्खुं पस्सित्वा पतं भूमियं निक्खिपित्वा एकंसं उत्तरासङ्गं करित्वा उक्तुटिकं निसीदित्वा अञ्जलि पगगहेत्वा खमापेन्ति 'एवं नून कातब्ब' नित मञ्ज्रमाना।

tena kho pana samayena katakammā bhikkhuniyo rathikāyapi byūhepi siṅghāṭakepi bhikkhum̄ passitvā pattam̄ bhūmiyam̄ nikhipitvā ekam̄sam̄ uttarāsaṅgam̄ karitvā ukkuṭikam̄ nisīditvā añjaliṁ paggahetvā khamāpentī 'evam̄ nūna kātabba'nti maññamānā.

(प्रश्न. ३) खालीलपैकी एकाचे उत्तर लिहा.

(१५)

(Q. 3) Answer any one of the following

1) कम्मक्खन्धकं या पाठाचे चिकित्सक रसग्रहण करा .

Critically appreciate the Kammakkhandhakam̄ .

2) भिक्खुनीक्खन्धकं या पाठाचे चिकित्सक रसग्रहण करा .

Critically appreciate the Bhikkhunikkhandhakam̄ .

(प्रश्न. ४) टिपा लिहा (कोणतेही तीन)

(१६)

(Q. 4) Write short notes (any three)

A) अट्ठगरुद्धम्मा

aṭṭhagarudhammā

B) तज्जनीयकम्मं

tajjanīyakammaṁ

C) धम्मकम्मद्वादसकं

dhammakammadvādasakam̄

D) अट्ठारसवतं

aṭṭhārasavattam̄

(प्रश्न. ५) खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर मराठी अथवा इंग्रजीतून निबंध लिहा.

(१२)

(Q. 5) write an Essay on any one of the following into Marathi or English.

(12)

अ) नियस्सकम्म

ब) उपसम्पदा

a) Niyassakamma

b) Upasampadā



<b>Seat No.</b>	
---------------------	--

**M.A. (Semester – II) Examination, 2012**  
**PALI**  
**Compulsory Paper : Visuddhimagga, Silaniddesa (Chapter – I)**  
**(2008 Pattern)**

Time : 3 Hours

Max. Marks : 80

Q.1 Translate any two into English or Marathi with explanation. 16

कोणत्याही दोहोचे मराठी अथवा इंग्रजीमध्ये स्पष्टीकरणासाह भाषांतर करा.

1. इमिस्सा दानि गाथाय, कथिताय महेसिना।  
 वर्णयन्तो यथाभूतं, अत्यं सीलादिभेदनं॥

सुदुल्लभं लभित्वान्, पब्बज्जं जिनसासने।  
 सीलादिसङ्घं खेमं, उजुं मग्गं विसुद्धिया॥

यथाभूतं अजानन्ता, सुद्धिकामापि ये इध।  
 विसुद्धि नाधिगच्छन्ति, वायमन्तापि योगिनो॥

तेसं पामोज्जकरणं, सुविसुद्धविनिच्छयं।  
 महाविहारवासीनं, देसनानयनिस्सितं॥

विसुद्धिमग्गं भासिस्सं, तं मे सक्कच्च भासतो।  
 विसुद्धिकामा सब्बेपि, निसामयथ साधवोति॥

2. तत्रायं आदितो पट्टाय अनुपब्बपदवण्णनाय सद्धिं विनिच्छयकथा। इथाति इमस्मिं सासने। भिक्खूति संसारे भयं इक्खणताय वा भिन्नपटधरादिताय वा एवं लद्धवोहारो सद्धापब्बजितो कुलपुत्तो। पातिमोक्खसंवरसंवुतोति एत्य पातिमोक्खन्ति सिक्खापदसीलं। तज्हि यो नं पाति रक्खति, तं मोक्खेति मोचयति आपायिकादीहि दुक्खेहि, तस्मा पातिमोक्खन्ति वुच्यति। संवरणं संवरो, कायिकवाचसिकस्स अवीतिककमस्सेतं नामं। पातिमोक्खमेव संवरो पातिमोक्खसंवरो। तेन पातिमोक्खसंवरेन संवुतो पातिमोक्खसंवरसंवुतो, उपगतो समन्नागतोति अत्थो। विहरतीति इरियति। आचारगोचरसम्पन्नोति आदीनमत्थो पाळियं आगतनयेनेव वेदितब्बो। वुत्तज्हेतं —“आचारगोचरसम्पन्नो”ति अत्थि आचारो, अत्थि अनाचारो। तथ्य कतमो अनाचारो? कायिको वीतिककमो वाचसिको वीतिककमो कायिकवाचसिको वीतिककमो, अयं वुच्यति अनाचारो। सब्बम्हि दुस्सील्यं अनाचारो। इथेकच्चो वेळुदानेन वा पत्तदानेन



वा पुण्फलसिनानदन्तकटुदानेन वा चाटुकम्यताय वा मुगसूप्यताय वा पारिभट्यताय वा जङ्घपेसनिकेन वा अञ्जतरञ्जतरेन वा बुद्धपटिकुट्टेन मिच्छाआजीवेन जीविकं कष्टेति, अयं वृच्चति अनाचारो ।

3. पापिच्छस्सेव पन सतो उत्तरिमनुस्सधम्माधिगमपरिदीपनवाचाय तथा तथा विम्हापनं सामन्तजप्पनसङ्घातं कुहनवत्थूति वेदितब्बं । यथाह — ‘कतमं सामन्तजप्पनसङ्घातं कुहनवत्थु? इधेकच्छो पापिच्छो इच्छापकतो सम्भावनाधिप्यायो एवं मं जनो सम्भावेस्सतींति अरियधम्मसन्निस्सितं वाचं भासति ‘यो एवरूपं चीवरं धारेति, सो समणो महेसक्खोंति भणति । ‘यो एवरूपं पत्तं लोहथालकं । धम्मकरणं परिस्सावनं कुञ्जिकं, कायबन्धनं उपाहनं धारेति, सो समणो महेसक्खोंति भणति । यस्स एवरूपो उपज्ञायो आचरियो समानुपज्ञायको, समानाचरियको मित्तो सन्दिङ्गो सम्भत्तो सहायो । यो एवरूपे विहारे वसति अद्युयोगे पासादे हम्मिये गुहायं लेणे कुटिया कूटागारे अद्वे माळे उद्दण्डे उपद्वानसालायं मण्डपे रुक्खमूले वसति, सो समणो महेसक्खोंति भणति । अथ वा ‘कोरजिककोरजिको भाकुटिकभाकुटिको कुहककुहको लपकलपको मुखसम्भाविको, अयं समणो इमासं एवरूपानं सन्तानं विहारसमापत्तीनं लाभींति तादिसं गम्भीरं गूळ्हं निपुणं पटिच्छन्नं लोकुत्तरं सुञ्जतापटिसंयुतं कथं कथेसि । या एवरूपा भाकुटिका भाकुटियं कुहना कुहायना कुहितत्तं, इदं सामन्तजप्पनसङ्घातं कुहनवत्थू’ति ।

Q.2 Explain any four with reference to the context.

16

कोणत्याही चारांचे सासांदर्भ स्पष्टीकरण करा.

1. तस्सा दन्ताङ्कं दिस्वा, पुब्बसञ्जं अनुस्सरि । तत्येव सो ठितो थेरो, अरहत्तं अपापुणीं”ति॥
2. पारिभट्यताति पारिभट्यभावो ।
3. यथा च पातिमोक्खसंवरो सङ्घाय, एवं सतिया इन्द्रियसंवरो सम्पादेतब्बो ।
4. चित्तं नामेतं लहुपरिवत्तं, तस्मा उप्पनं रागं असुभमनसिकारेन विनोदेत्वा इन्द्रियसंवरो सम्पादेतब्बो, अधुनापब्बजितेन वङ्गीसत्थेरेन विय ।
5. तत्र सङ्घमज्ज्ञेपि निसीदित्वा परिभुञ्जन्तस्स दुस्सीलस्स परिभोगो थेव्यपरिभोगो नाम ।
6. तस्मा नेसं एस ‘अखण्डादिभावो वोदान’न्ति वेदितब्बो ।

Q.3 Write a detailed note on सीलसंकिलेसवोदानं OR पच्चयसन्निस्सितसीलं.

16

सीलसंकिलेसवोदानं किंवा पच्चयसन्निस्सितसीलं यावर सविस्तर टीप लिहा.



Q.4 Write a detailed note on आजीवपारिसुद्धिसीलं OR सीलप्पभेदकथा.

16

आजीवपारिसुद्धिसीलं किंवा सीलप्पभेदकथा यावर सविस्तर टीप लिहा.

Q.5 सीले पतिद्वाय नरो सपञ्जो, चित्तं पञ्जञ्च भावयं।

आतापी निपको भिक्खु, सो इमं विजटये जटन्ति॥ Discuss the verse in detail.

सीले पतिद्वाय नरो सपञ्जो, चित्तं पञ्जञ्च भावयं।

आतापी निपको भिक्खु, सो इमं विजटये जटन्ति॥ या श्लोकाची सविस्तर चर्चा करा.

OR किंवा

16

Write a detailed note on the 'Importance of Visuddhimagga in the discipline of a Buddhist Bhikkhu'.

'विसुद्धिमग्गचे बौद्ध भिक्षून्या विनयातील महत्त्व' यावर सविस्तर टीप लिहा.

---

